



CIN : L99999MH1951PLC008485

Regd. Office : A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India  
Tel : +91-22-67980888 , • Fax : +91-22-67980899 , • Email : [contact@dil.net](mailto:contact@dil.net) , • Website: [www.dil.net](http://www.dil.net)

Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.: 49

Februaru 6, 2019

**Corporate Relations**  
**BSE Limited**  
**Phiroze Jeejeebhoy Towers,**  
**Dalal Street, Fort,**  
**Mumbai – 400 001**

Sir,


**Sub: DIL Limited - Publication of Notice of the Meeting of Board of Directors scheduled on February 12, 2019**

**Ref: Code No. 506414**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation to our intimation given vide our letter dated February 4, 2019 (sent through BSE website) regarding meeting of the Board of Directors of the Company scheduled on February 12, 2019, we are enclosing herewith photocopy of the newspaper publication published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 19 and Sakal, Mumbai (Marathi version) on page no. 4 dated February 6, 2019 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For DIL LIMITED  
  
SRIKANT N. SHARMA  
COMPANY SECRETARY

CS Membership No: F3617

A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610

Encl: as above



**AYOKI MERCHANTILE LIMITED**  
CIN: L1120MH1989PLC034872  
Regd. Office: Laxmi Commercial Centre, Room No. 405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028. Email: ayokimercantile@gmail.com

**NOTICE**  
Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, will be held on **Thursday, the 14th February, 2019 at 12.30 p.m.** at 103A, S.N. Bunerjee Road, Kolkata - 700 014, inter alia

1. To consider and approve the standalone Unaudited Financial Result for the quarter ended on 31st December, 2018.
2. To appoint Internal Auditor for the Financial Year 2018-19.
3. To appoint Secretarial Auditor for the Financial Year 2018-19.
4. Any other matters with the permission of the Chairman.

For Ayoki Merchantile Limited  
G. I. Kundu  
Place: Mumbai Date: 05.02.2019  
Company Secretary / Compliance Officer

**भारतीय विमानपत्तन प्राधिकरण**  
**AIRPORTS AUTHORITY OF INDIA**

**E-TENDER NOTICE (Tender ID No.: 2019\_AAAI\_21733\_1)**

E-Tenders are invited on behalf of the Chairman, AAJ for "Consultancy for the Assessment of Traffic Demand & forecasting, Financial appraisal and compilation for preparation of Project report for Hisar Airport, Haryana" through e-tendering CPP portal: <https://etenders.gov.in/procure/cpp>. Last date for on-line submission of Bid is **26.02.2019 up to 1500 hours**. Further clarification/compendium in this regard, if any, will be uploaded only on CPP portal. **N-200/2018-19**

**DIL LIMITED**  
Corporate Identification Number (CIN): L39999MH1951PLC028485  
Regd. Office: A-1601, Thane One, DC Complex, Ghodabander Road, Malabar, Thane (W) - 400 610, Maharashtra, India. Tel: +91-22-4798 0800 / 888 +91-22-4798 3699 Email: contact@dil.net Website: www.dil.net

**PIONEER EMBROIDERIES LIMITED**  
CIN: L17291MH1975PLC067972  
Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhinav Premises, Plot No. C-54, Datta Industrial Estate, Off. New Link Road, Andher (West), Mumbai - 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email: [munish@pioneeremb.com](mailto:munish@pioneeremb.com) [www.pioneeremb.com](http://www.pioneeremb.com)

**EXTRACT OF (STANDALONE) UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2018** (₹ in Lakhs Except per share data)

Sr. No.	Particulars	STANDALONE		
		Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2018 (Unaudited)
1.	Total Income from Operations	6,778.51	6,724.39	20,494.76
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	139.87	42.08	363.70
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or Extraordinary Items)	139.87	42.08	363.70
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	139.87	42.08	363.70
5.	Total comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	146.48	47.24	383.53
6.	Equity Share Capital	2,494.79	2,411.73	2,494.79
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA
8.	Earnings Per Share of (₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1) Basic		0.59	0.19	1.50
2) Diluted		0.58	0.17	1.46

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine Months Financial Results are available on the Company's website at [www.pioneeremb.com](http://www.pioneeremb.com) and the Stock Exchange's website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).
2. The above results are reviewed by the Audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 4<sup>th</sup> February, 2019.

For & on behalf of Board of Directors  
**HARSH VARDHAN BASSI**  
Managing Director  
DIN:00102941

Place: Mumbai Date: 4<sup>th</sup> February, 2019

**RP-Sanjiv Goenka Group**  
Growing Legacies

Registered Office: CESC House, Chowringhee Square, Kolkata 700 001  
CIN: L31901WB1978PLC031411  
E-mail ID: [secretarial@rp-sg.in](mailto:secretarial@rp-sg.in); Website: [www.cesc.co.in](http://www.cesc.co.in); Tel: (033) 6499 0049; Fax: (033) 2212 4262

**STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2018**

PARTICULARS	Quarter ended 31.12.2018 (Unaudited)	Quarter ended 31.12.2017 (Unaudited)	Nine months ended 31.12.2018 (Unaudited)	Nine months ended 31.12.2017 (Unaudited)	Year ended 31.03.2018 (Audited)
	(₹ in Crore)				
Total Income from operations	1752	1755	6185	6102	7954
Net Profit for the period (before tax and exceptional items)	221	197	801	739	1098
Net Profit for the period before tax (after exceptional items)	221	197	801	739	1098
Net Profit for the period after tax (after exceptional items)	173	153	628	578	861
Total comprehensive income for the period	165	151	603	561	853
Paid-up Equity Share Capital (Shares of Rs. 10 each)	133	133	133	133	133
Other Equity as per latest audited Balance Sheet as at 31 March 2018					9314
Earnings Per Share (EPS) (₹) (Face value of Rs.10 each)					
Basic & Diluted from continuing operations	13.08*	11.56*	47.39*	43.87*	65.23
Basic & Diluted from discontinued operations	-	-	-	(0.22)*	(0.22)
Basic & Diluted from continuing and discontinued operations	13.08*	11.56*	47.39*	43.65*	65.01

\* not annualised

The above is an extract of the detailed format of standalone Financial Results for the quarter and nine months ended on 31 December 2018 filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of standalone Financial Results for the quarter and nine months ended on 31 December 2018 are available on stock exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.cse-india.com](http://www.cse-india.com)) and on the Company's website ([www.cesc.co.in](http://www.cesc.co.in))

By Order of the Board  
**Rabi Chowdhury** **Debasish Banerjee**  
Managing Director-Generation Managing Director-Distribution

**Going beyond Commitment,**

**SUVEN LIFE SCIENCES LIMITED**  
Regd. Off: 8-2-334, SDE Serene Chambers, 6th Floor, Road No. 5, Avenue 7, Banjara Hills, Hyderabad - 5000 034, Telangana, India. CIN: L24110TG1989PLC009713 Tel: 91 40 2354 1142 / 3311 / 3315 Fax: 91 40 23554 1152 email: [investorservices@suvenco.com](mailto:investorservices@suvenco.com) website: [www.suven.com](http://www.suven.com)

**EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2018**

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ending
		31-12-2018 (Unaudited)	30-09-2018 (Unaudited)	31-12-2017 (Unaudited)	31-12-2016 (Unaudited)	
1	Total Income from operations	12,902.10	8,952.18	16,365.73	41,020.50	62,525.84
2	Net profit / (loss) for the period (Before tax, exceptional and/or extraordinary items)	3,522.01	2,494.97	4,811.28	11,985.25	23,026.57
3	Net profit / (loss) for the period before tax (After exceptional and/or extraordinary items)	3,522.01	2,494.97	4,811.28	11,985.25	23,026.57
4	Net profit / (loss) for the period after tax (After exceptional and/or extraordinary items)	2,523.27	1,800.97	3,459.82	8,208.45	15,842.73
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	2,516.45	1,794.05	3,457.38	8,187.79	15,815.05
6	Equity share capital	1,272.82	1,272.82	1,272.82	1,272.82	1,272.82
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet.					85,397.16
8	Earnings: Per Share (of ₹ 1.00/- each)					
1. Basic:		1.98	1.41	2.72	6.45	7.54
2. Diluted:		1.98	1.41	2.72	6.45	7.54

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the stock exchanges and the listed entity ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and company's website [www.suven.com](http://www.suven.com).
2. The Board has declared an Interim Dividend of ₹ 1.50 per equity share (150% of face value of ₹ 1.00/- each) for the financial year 2018-19. The outflow on account of Interim dividend including dividend distribution tax is ₹ 2301.69 lakhs.

For SUVEN LIFE SCIENCES LTD  
**VENKAT JASTI** Chairman & CEO  
DIN: 03278028

**WE DELIVER.**

Place: Hyderabad  
Date: 05th February, 2019

**Piramal Phytocare**

**PIRAMAL PHYTOCARE LIMITED**  
Regd. Office: Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Panel, Mumbai - 400 013.  
CIN: L71010MH2001PLC132523; Tel: 022-3802 3083; Fax: 022-3802 3084 Email: [compliance@piramal.com](mailto:compliance@piramal.com) Website: [www.piramalphytocare.com](http://www.piramalphytocare.com)

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2018** (₹ in Lakhs)

Particulars	3 months ended 31/12/2018	Preceding 3 months ended 30/09/2018	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2017	Year to Date figures for current period ended 31/12/2018	Year to Date figures for previous period ended 31/12/2017	Previous year ended 31/03/2018
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	724	618	587	2,034	2,165	2,381
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	(90)	(139)	(605)	(528)	(1,385)	(2,247)
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(90)	(139)	(605)	(528)	(1,385)	(2,247)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(90)	(139)	(605)	(528)	(1,385)	(2,247)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3	5	3	14	2	(1)
Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	2,596	2,596	2,596	2,596	2,596	2,596
Earnings Per Share (of ₹ 10/- each) -						
1. Basic:	(0.3)	(0.5)	(2.3)	(2.0)	(5.3)	(8.7)
2. Diluted:	(0.3)	(0.5)	(2.3)	(2.0)	(5.3)	(8.7)

Note: The above is an extract of this detailed format of Standalone Financial Results for the Quarter and Nine months ended on December 31, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.piramalphytocare.com](http://www.piramalphytocare.com))

By Order of Board  
**Rajesh Laddha** Director

Place: Mumbai  
Date: February 05, 2019

**Chemical Petroleum Corporation Limited**  
(A public company incorporated in India)  
Mumbai, Chennai - 600 006, New Delhi

**Notice Inviting E-tender (Domestic)**

NIT No.: CC 0236 18  
Name of the work: Providing Service Assistance to Engineering and Inspection Dept. of CPCL-Mumbai  
Download start date: 06.02.2019  
Pre bid Meeting: 10:00 Hrs. on 15.02.2019  
Date of submission: 11.00 Hrs. on 18.03.2019

NIT No.: CC 0237 18  
Name of the work: Crude Tank 200-117 Sludge treatment and internal cleaning jobs at CPCL-Mumbai  
Download start date: 06.02.2019  
Pre bid Meeting: 10:00 Hrs. on 15.02.2019  
Date of submission: 11.00 Hrs. on 18.03.2019

NIT No.: CC 0238 18  
Name of the work: Collecting & Disposal of surplus earth, construction debris and other non-metallic debris from CPCL-Mumbai Refinery to a place outside the Refinery Premises for 2019-21  
Download start date: 06.02.2019  
Pre bid Meeting: 10:00 Hrs. on 18.02.2019  
Date of submission: 11.00 Hrs. on 17.03.2019

Eligible vendors may visit [www.e-tenders.aic.in](http://www.e-tenders.aic.in) or [www.cpscpl.com](http://www.cpscpl.com) to download the tender documents. For any queries, please contact the Tender Enquiry Officer at [enquiry@cpcl.co.in](mailto:enquiry@cpcl.co.in) or [enquiry@cpcl.co.in](mailto:enquiry@cpcl.co.in). All further correspondence, time extension for submission, if any, shall be notified only in the tender website and not through Press Advt.

**PRESSMAN**

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2018** (₹ in lakh)

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.12.2018 (Unaudited)	Nine months ended 31.12.2018 (Unaudited)	Quarter ended 31.12.2017 (Unaudited)
1	Total Income from Operations	907.84	3422.06	1255.75
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Item)	167.64	692.24	249.70
3	Net Profit for the period before tax (after Exceptional Item)	167.64	692.24	249.70
4	Net Profit for the period after tax (after Exceptional Item)	122.14	504.24	201.68
5	Total comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	121.99	503.74	201.50
6	Equity Share Capital	469.66	469.66	469.66
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		3082.89	
8	Earnings per share of (₹ 2 each) Basic and Diluted (₹) (not annualised)	0.52	2.15	0.86

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Months Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months Financial Results are available on the Stock Exchange's website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and website of the company ([www.pressmanadvertising.in](http://www.pressmanadvertising.in))

By order of the Board  
**Dr Niren Suchanti** Chairman & Managing Director  
DIN:00909388

Kolkata  
5th February 2019

**Pressman Advertising Limited**  
CIN: L74140WB1983PLC036495  
Regd. Office: Pressman House, 10A, Lee Road, Kolkata 700 020  
Tel: 033 4031 0810/11 Fax: 033 4031 0813 Email: [info@pressmanadvertising.in](mailto:info@pressmanadvertising.in) Website: [www.pressmanadvertising.in](http://www.pressmanadvertising.in)

**READY FOR EVEN FASTER GROWTH. THANKS TO BUSINESS CONSOLIDATION AND THEORY OF CONSTRAINTS.**

**CENTURYPLY**

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2018** (₹ in Lac)

Sr No.	Particulars	STANDALONE		
		Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2018 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)
1	Total Income from Operations	58,046.33	1,68,374.46	51,415.70
2	Net Profit from Ordinary Activities before tax	5,765.75	16,896.74	5,942.04
3	Net Profit from Ordinary Activities after tax *	4,141.23	12,460.22	4,665.94
4	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,136.75	12,446.76	4,639.62
5	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share)	2,225.27	2,225.27	2,225.27
6	Earnings Per Share for the period (Face value of ₹ 1/- per share) - Basic & diluted	1.86	5.61	2.10

\* The Company does not have any Exceptional and Extraordinary item to report for the above periods.

NOTE:

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 5th February, 2019. The results for the quarter ended December 31, 2018 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
2. Effective 1st April, 2019 the Company has changed the method of providing depreciation on Property Plant & Equipment from written down value method to straight line method which is change in accounting estimates. A change in accounting estimate affected by a change in accounting principle is to be applied prospectively in accordance with Ind AS-8. The change is considered preferable because the straight-line method will reflect the realistic pattern of usage and the expected benefits of such assets. This has resulted in lower depreciation of ₹ 1,502.54 Lacs for quarter ended 30th September, 2018, ₹ 2,076.10 Lacs for current quarter ended 31st December, 2018 and ₹ 5,049.17 Lacs for quarter ended 31st December, 2019.
3. The Company has incorporated a wholly owned Subsidiary by the name, Century Gabon SUARL, in Gabon, Africa on January 10, 2019 for manufacturing and trading in timber, veneer, plywood and other wood based products.
4. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.centuryply.com](http://www.centuryply.com)).

Date: 5th February, 2019  
Place: Kolkata

for Century Plyboards (India) Limited  
**Sanjay Agarwal** Managing Director

**CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED**  
CIN: L20101WB1982PLC034435  
Regd. Office: P-15/1, Taratola Road, Kolkata - 700088  
Tel: (033) 3940 3950 / Fax: (033) 2248 3540 E-mail: [kolkata@centuryply.com](mailto:kolkata@centuryply.com)  
[www.centuryply.com](http://www.centuryply.com) | For any queries, call us on 1800-2000-440



**समितिची स्थापना**  
बंद पाहलेला शाळा विद्यार्थ्यांना तत्काळ सुरू करावे. संस्थेच्या बंद पाहिलेल्या शाळांना सुरू करायच्या. संस्थेच्या कालाहारा झालेल्या वैयक्तिक पाठ्यांच्या काळातून, असे प्रस्ताव संस्थेच्या बंधन समितीने मांडले. समिती स्थापन करणे हे प्रस्ताव सोडवले जातील. त्याकाळे देशात, भारलबंद झपाट्या करिगेर लक्ष होतीत, असे आश्वासन वैयक्तिक दिवशी आले, अशी माहिती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बचाव समितीने देण्यात आली.